

PATANJALI FOODS LIMITED

(Formerly known as Ruchi Soya Industries Limited)



Corporate Office : 601, Part B-2, 6th Floor, Metro Tower, Vijay Nagar, A.B. Road, Indore-452 010 Phone : +91 (731) 4767109 / 4767110 ● E-mail : corporate@patanjalifoods.co.in

CIN-L15140MH1986PLC038536

PFL/2024 May 16, 2024

To

BSE Ltd.

Floor No. 25, Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai – 400 001 National Stock Exchange of India Ltd.,

"Exchange Plaza", Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051

BSE Scrip Code: 500368 NSE Symbol: PATANJALI

Re: Intimation of Publication of Audited Financial Results

Dear Sirs,

Please find attached herewith Audited Standalone Financial Results of the Company for quarter and year ended on 31st March, 2024 published in Business Standard, Navshakti and Free Press News Papers dated May 16, 2024.

This is for your records please.

Thanking you,

Yours faithfully,

For PATANJALI FOODS LIMITED (Formerly known as Ruchi Soya Industries Limited)

Ramji Lal Gupta Company Secretary

Encl: As above

Regd. Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai, Maharashtra – 400 021 Phone: 022 61090200 / 28724445, E-mail: corporate@patanjalifoods.co.in, www.patanjalifoods.com

LKP Finance Ltd.

Regd. Off.: 112 - A / 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel.: 4002 4785 / 86 • Fax: 2287 4787 Website: www.lkpfinance.com • CIN: L65990MH1984PLC032831

NOTICE OF THE 40th ANNUAL GENERAL MEETING DETAILS OF BOOK CLOSURE / CUT OFF DATES AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting ('AGM') of the Members of LKP Finance Limited ('the Company') is scheduled to be held on Friday June 07, 2024 at 11:00 a.m. (IST) through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without physica presence of the members at a common venue in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('the Act'), MCA circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, along with subsequent circulars issued in this regard and the latest dated 25th September 2023 (MCA Circulars) and SEBI circular dated May 12, 2020 along with subsequent circulars issued in this regard and the latest dated Octobe 07, 2023 (SEBI Circulars), to transact the business as set out in the Notice convening the 40th AGM ('the Notice'). The deemed venue for the 40th AGM shall be the Registered Office of the Company *i.e.* 203 Embassy Centre, Nariman Point, Mumbai 400 021.

In compliance with the said MCA circulars and SEBI Circulars, the mpany has sent the Notice and Annual Report for financial year 2023-24 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participants ('DPs'), Registrar and Transfer Agent viz. Adroit Corporate Services Private Limited ('RTA'). These documents are also available on the website of the Company at www.lkpfinance.com, website of the stock exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com and on the website of Centra Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com Pursuant to provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations'), members holding shares in physical or dematerialised form, as on the cut-of date, i.e., Friday May 31, 2024, may cast their vote electronically of the business as set out in the Notice through e-voting platform of CDSL at www.evotingindia.com. The persons who have acquired shares and become members of the Company after the notice is sent but before cut-off date, may apply to CDSL for receiving their User ID and Password required for remote e-voting or e-voting at AGM. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice. n this regard, the members are hereby further notified that:

- Remote e-voting shall commence from Tuesday, June 04, 2024 a 09:00 A.M. (IST) and shall ends on Thursday, June 06, 2024 at 05:00 P.M (IST). Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 05.00 P.M. on Thursday, June 06, 2024.
- Cut-off date for the purpose of e-voting shall be Friday May 31
- The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Saturday, 01 June, 2024 to Friday, 07 June 2024 (both days inclusive).
- The Members can join the AGM through VC/OAVM mode 15 minute before and after the scheduled time of the commencement of AGM by following the procedure mentioned in the Notice.
- Members present at the meeting through VC/OAVM and who had not cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.
- Members who have cast their votes by remote e-voting prior to th AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM. The instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice.
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories a on the cut-off date only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM.
- In case of any queries/grievances, related to e-voting, the shareholde may contact Mr. Rakesh Dalvi, Manager CDSL or may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting manual available at www.evotingindia.com or call on 1800 22 55 33. The date of completion of sending Notice of AGM is May 15, 2024
- Members who have not registered their email addresses and mobile numbers, are requested to get themselves registered with their respective Depository Participant(s) in case the shares are held in electronic form and to the Company's R&T Agents in case the shares are held ir physical form to receive copies of the Annual Report along with the Notice in electronic form. Please keep your most updated email id egistered with the Company/DPs/RTA to receive timely communications For LKP Finance Limited Place: Mumbai Date : May 15, 2024

Girish Kumar Innan GM (Legal) & Company Secretary Membership No: FCS2184

Nath Bio-Genes (India) Limited Regd. Off: Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra

CIN: L01110MH1993PLC072842

STATEMENT OF CONSOLIDATED AUDITED RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31/03/2024

						Rs in Lacs
Sr.	Particular	(Quarter Ende	Year Ended		
No.		31-03-2024 Audited	31-12-2023 Unaudited	31-03-2023 Audited	31-03-2023 Audited	31-03-2024 Audited
1	Total Income from Operations	4303.80	3173.76	4498.75	33262.49	30136.37
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	294.68	488.55	294.36	4660.05	4573.16
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	228.48	208.54	166.78	3811.59	3616.43
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	261.87	381.95	143.69	3961.85	3501.14
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	356.14	383.89	147.28	4054.62	3504.73
6	Equity Share Capital	1900.40	1900.40	1900.40	1900.40	1900.40
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	59091.47	58893.03	55416.93	59091.47	55416.93
8	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic: 2. Diluted:	1.87 1.87	2.02 2.02	0.77 0.77	21.34 21.34	18.44 18.44

- Notes:

 1. The financial Results were reviewed by the audit committee and were thereafter approved by the Board of Director at its meeting held on
- The above is an extract of the detailed format of Consolidated audited financial results for the quarter and year ended as on 31st March 2024 filed with Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Regulations), 2015. The full format of the Financial Results for the quarter and year ended as on 31st March 2024 are available on the National Stock Exchange of India Limited and BSE Limited and also on the On behalf of Board of Directors

Place: Chhatrapati Sambhajinagar Date: 08/05/2024

Satish Kagliwal Managing Director



PATANJALI FOODS LIMITED

(Formerly known as Ruchi Soya Industries Limited) CIN: L15140MH1986PLC038536

Regd. Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai -400021

Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024

		STANDALONE							
S. Vo.	Particulars		Quarter Ended		Year Ended				
		31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)			
1	Total Income from Operations	8,22,166.29	7,91,070.23	7,87,292.40	31,72,135.45	31,52,465.60			
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary items)	29,971.83	30,578.74	34,938.99	1,06,008.52	1,17,896.13			
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after								
	Exceptional and/or Extraordinary items)	29,971.83	30,578.74	34,938.99	1,06,008.52	1,17,896.13			
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after								
	Exceptional and/or Extraordinary items)	20,631.93	21,654.16	26,370.79	76,515.09	88,644.11			
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and								
	Other Comprehensive Income (after tax)]	21,384.07	21,062.47	26,233.22	77,946.29	88,204.81			
3	Equity Share Capital	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37			
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown								
	in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	10,13,292.95	9,77,418.30			
Ва.	, (
	extraordinay and exceptional items)*Not annualised								
	1. Basic :	5.70*	5.98*	7.30*	21.14	24.54			
	2. Diluted :	5.70*	5.98*	7.30*	21.14	24.54			
Зb.	, (
	extraordinay and exceptional items) *Not annualised	F 704	5.00+	7.00+		0.4.5.4			
	1. Basic :	5.70*	5.98*	7.30*	21.14	24.54			
	2. Diluted :	5.70*	5.98*	7.30*	21.14	24.54			

Note: Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the website of the Company- www.patanjalifoods.com and on the Stock Exchange websites

Date: May 14, 2024

For AND ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS Managing Director

NCC Limited

CIN: L72200TG1990PLC011146

ed Office: NCC House, Madhapur, Hyderabad-500,081 Tel: 040-23268888, Fax: 040-23125555, E-mail: ncc.ho@nccltd.in



(₹ in Crores)

		STANDALONE				CONSOLIDATED				
S. No	Particulars	Quarter ended Year ended		Quarte	r ended	Year ended				
1.0		31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	
1	Total Income	5,487.69	4,047.27	18,438.51	13,503.57	6,530.05	4,981.36	20,970.91	15,701.00	
2	Net Profit for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	345.30	261.05	967.90	784.96	390.17	301.20	1,088.16	888.75	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items), after Share of profit / (Loss) of Associates	288.75	261.05	911.35	784.96	358.09	292.66	1,060.91	884.85	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items), after Share of profit / (Loss) of Associates	187.36	177.67	631.48	569.21	238.74	202.97	740.41	646.21	
5	Attributable to :									
	Shareholders of the Company					239.16	190.86	710.69	609.20	
	Non- Controlling interests					(0.42)	12.11	29.72	37.01	
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	188.01	176.41	628.94	564.65	239.59	200.12	739.08	644.78	
7	Paid up Equity Share Capital (Face value ` 2/- per share)	125.57	125.57	125.57	125.57	125.57	125.57	125.57	125.57	
8	Other Equity (excluding Revaluation Reserves)			6,687.12	6,196.33			6,514.13	6,041.26	

Extract of audited Standalone and Consolidated Financial Results for the

Quarter and Year ended 31st March, 2024

Notes:

Basic

Diluted

Place: Hyderabad

Date: 15.05.2024

9 Earnings Per Share (of ₹ 2/- each)

1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on May 15, 2024

2.83

2.83

The Board of Directors have recommended a dividend of ₹ 2.20 per equity share for the year 2023-2024, which is subject to approval of the share holders.

2.99

2.99

The above is an extract of the detailed format of the Quarterly / Year ended Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Year ended Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (www.ncclimited.com) and on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com). The exceptional items for the quarter and year ended March 31, 2024 of ₹ 56.55 cr (March 31, 2023 is ₹ Nil) in standalone results pertains to provision made for impairment of

10.06

10.06

9.13

9.13

3.81

3.81

- investment in one of the subsidiaries mainly due to its settlement of litigations / claims and profit on account of buyback of shares by a subsidiary. The exceptional items for the quarter and year ended March 31, 2024 is ₹ 32.53 cr , in consolidated results pertains to loss on account of settlement of litigation, funding of shortfal on settlement with lenders of an associate and gain on redemption of Optionally Convertible Debentures Exceptional item of ₹14.37 cr, in consolidated results both in quarter ended March 31, 2023 & year ended March 31, 2023 pertains to provision made for impairment of investment and
- During the quarter, NCC has acquired 37.16% stake in NCC Infrastructure Holdings Limited (NCCIHL) for a consideration of ₹ 240.24 cr from the existing shareholder based on an
- earlier understanding. With this acquisition, NCCIHL has become a wholly owned subsidiary of NCC.
- 6. Current tax expense for the year ended March 31, 2024 includes prior years tax of ₹ 36.82 cr (March 31, 2023: ₹ 15.15 cr) 7. Revenue from operations for the current year is after negative impact of ₹ 199.39 cr, on receipt of arbitration award/ settlement with customer.

By Order of the Board for NCC Limited A.A.V. RANGA RAJU **Managing Director**

11.32

11.32

3.04

3.04

9.77

9.77

OSBI

DEMAND NOTICE

Branch - Holnanthe. Tq. Shirpur, Dist. Dhule

The following borrowers availed loans from our branch, for which various documents were executed by them. They have also created mortgage of properties by creating Security interest in favour of or Bank Borrowers have committed default in the payment of installments of principal, interest etc. and the account has become NPA. The Demand Notice U/s. 13(2) of the Securitization and reconstructions of Financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002 sent to the following borrowers to pay the amount within 60 days and hence to final demand is made to Borrowers by way of this publication to pay the amount due as detailed below

Name of Borrower / Guarantors	Notice Date & Claim Amount	Details of Secured Assets
Borrower: M/s. Kanhiyalal Krushi Seva	02/05/2024	Mortgage: G P House No.82, At.Babhalaj,
Kendra Prop: Mr. Rajesing Shantilal	Rs. 18,91,867/-	Tq.Shirpur, Dist.Dhule. Area - 67.63 Sq.mtr.,
Pawar, G P House No.82 At.Babhalaj,	as on 02/05/2024	Boundaries: East: G P H.No.83, West: G P
Tq.Shirpur, Dist.Dhule.	+ Interest + Expenses	H.No.84, North: Road, South: Road.

Above Borrowers are hereby notice that, Authorized Officer shall under the provision of SARFAESI Act. 2002 take the possession and subsequently Auction the mortgaged Property / Secured Assets and initiate other legal actions available with the bank, without and recourse to you if the above mentioned dues are not paid to the satisfaction of the Bank within 60 days from date of notice. You are also prohibited under section 13 (13) from transferring by sale, lease or otherwise the secured assets.

Authorised Officer, State Bank of India



SHRIRAM City

Shriram Finance Limited

(Earlier known as Shriram City Union Finance Limited). Reg. Off.: 14A, Sri Towers, South Phase, Industrial Estate, Guindy, Chennai-600 032; Branch Off: 2ND FLOOR MALPANI ARCADE, Mumbai Naka, Nashik - 422002 Website: www.shriramfinance.in

DEMAND NOTICE

Note: "It is informed that "SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED" has been amalgamated with "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" as per order of NCLT, Chennai. Subsequently the name of "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" was changed as "SHRIRAM FINANCE LIMITED" with effect from 30.11.2022 vide Certificate of Incorporation pursuant to change of name dated 30-11-2022).

Whereas the borrowers/co-borrowers/guarantors/ mentioned hereunder had availed the financial assistance from Shriram Finance Ltd (SFL), we state that despite having availed the financial assistance, the borrowers/guarantors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non Performing Asset in accordance with the directives/quidelines issued by Reserve Bank of India, consequent to the Authorized Officer of Shriram Finance Ltd (SFL) under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below under Section 13(2) of SARFAESI Act, 2002 calling upon the following borrowers /guarantors /mortgagors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidental expenses, cost, charges etc until the date of payment within 60 days from the date of receipt of notices.

The notices issued to them on their last known addresses have returned un-served and as such they are hereby informed by way of public notice about the same.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Borrower/Co-Borrower/Name	Outstanding Amount	Loan Amount	Property Address of Secured Assets
1) PANDURANG KONDAJI	Rs.274985 &	Rs. 1600000 &	All that plece and parcel of the
KURHADE,	2107218/- Totally Rs.	200000	constructed premises bearing ROW
	23,82,203/- (Rupees	(Rupees	HOUSE No. 2 admeasuring 27.00 1.00
2) JAYASHRI PANDURANG	Twenty Three Lakh(s)	Sixteen Lacs	Sq. Mtrs, carpet area in SAI DEEP ROW
KURHADE	Eighty Two Thousand	Only and	HOUSES APARTMENT alongwith
	Two Hundred three Only)	Rupees Two	12.55% ownership in the common
NPA DATE- 04-03-2022 &	as on 17-04-2024 in	Lacs Only)	areas as mentioned in the Declaration
02-01-2023	Loan account No.		of Apartment.East : By Plot No. 79 &
Date Of Demand Notice:	NSKNCTF1805290001 &		80, West : By Plot No. 83 & 84, South :
30-04-2024	NSKNCTF2106020001		By 12 Mtrs. Colony Road, North : By 6
			Mrs. Road
4) OUDAWAN BUANGANED	D : 000 1010 /B	D. 4500000	All the Leteral and Leteral All and Leteral Al

1) SHRAVAN BHAUSAHEB Rs.2894812-(Rupees SHINDE. Twenty Eight Lakh(s) 2) USHA SHRAVAN Ninety Four Thousand SHINDE, **Eight Hundred Twelve** Only) as on 17-04-2024 in Loan account No.

NSKNCTF1811280001

NPA DATE- 31-05-2020 **Date Of Demand Notice:** 30-04-2024

(Rupees Fifteen Lacs Only)

Rs. 1500000 All that piece and parcel of land bearing Shop no. 7 area adm 15.70 sq.mtrs & Shop no. 8 area adm 16.35 sqmtrs built up on first floor in the scheme known as D.S. PARK NO. 2 constructed on Plot no. 6 adm 602.00 samtrs out of Gat no. 202/A is situated in village Pimpalgaon Bahula, Tal & Dist, Nashik, within the local limits of Nashik Municipal Corporation is jointly owned and possessed by MR. SHRAVAN BHAUSAHEB SHINDE & MRS. USHA SHRAVAN SHINDE (The above said property is called and referred as Sald Property), which is bounded as under; Boundaries of Shop no. 7East-30.00 mtrs wide D.P road. West- Flat no. 03 North: Shop no. 6, South: Shop no. 8 Boundaries of Shop no. 8 East- 30 00 mtrs wide D.P road, West: Flat no 03,

1) MAHESHKUMAR Shyamsundar Chawla,	2
2) LAJWANTI	5
SHYAMSUNDAR CHAWLA,	Fift
	Tho

NPA DATE- 30-11-2016 & 31-12-2016 **Date Of Demand Notice:** 30-04-2024 NSKNCTF1502020002 8

Rs.2625735 & 2462637- Totally Rs. 50,88,372/- (Rupees ity Lakh(s) Eighty Eight ousand Three Hundred Seventy Two Only) as on 17-04-2024 in Loan

account No.

NSKNCTF1603100001

Rs.3289258-(Rupees

Thirty Two Lakh(s)

Eighty Nine Thousand

Two Hundred Fifty Eight

Only) as on 17-04-2024

in Loan account No.

NSKNCTF2001010001

Rs. 700000 & All that plece and parcel of land bearing 600000 (Rupees Seven Lacs and Rupees Six Lacs)

Rs. 1830000

(Rupees

Eighteen Lacs

Thirty

Thousand only)

Survey No.187/3/1 out of it plot no 1 area adm 890.00 Sq.mtrs. on it building constructed known as "Shiv Palace Apartment". Out of it on second floor Flat no. 10 built up area 65.05 Sq.mtrs situated in village Nashik Tal. & District Nashik within the limits of Nashik Munietpal Corporation is owned and possessed by MR. MANOHAR SHANKAR NERKAR (The above said property is called and referred as Sald Property), which is bounded as under; On or towards East: Marginal Space, On or towards West: Staircase. On or towards South: Flat no.11, On or towards North: Marginal Space

All that price and Parcel upon land

bearing Shop no 6 and 8 Basement

floor, "DANDANE COMPLEX", S. No.

233/2/3, C.T.S. No. 2621 to 2624, Nr.

Nashik Road Railway Station, Beside

Bharat Petrol Pump, Subhash Road,

Deolali Shiwar, Tal Dist. Nasik 422101.

Boundaries - East - Basement (Part)

no.08, West -Basement(Part) no.04,

South- Area space of the building,

North-passage of the building

North-Shop no. 7, South-Shop o. 9

PAHALAJANI, 3) MANOJKUMAR **PAHALAJANI** 4) ROSHNI PAHILAJANY **NPA DATE-** 31-03-2021 **Date Of Demand Notice:**

1) HIRANAND SHOBHRAJ

PAHILAJANI,

2) KANAYALAL

SOBHARAJMAL

30-04-2024 1) DATTATRAY DADA

2) BEBI DADA UGALE,

DADA SANTU UGALE **NPA DATE-** 28-02-2021

UGALE.

Date Of Demand Notice: 30-04-2024

Five Thousand Two **Hundred Ninety Nine** Only) as on 17-04-2024 in Loan account No. NSKNCTF1903020002

Rs.3545299/-(Rupees Rs. 1900000 Thirty Five Lakh(s) Forty (Rupees Nineteen Thousand only)

All that price and Parcel upon land bearing Flat No.06, 3rd Floor, "VASTUVAIBHAV HEIGHTS APARTMENT", Plat No. 146, 5. No. 315/10 (P), CTS No. 6382, Opp. Sawmi Senarth Kendra, Prashant Nagar, Pathardi Phata, Pathardi Shiwar, Tal. Dist. Nashik. 422010. Boundaries - East- Open, west- open, South Open, North-Flat no. 07

In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers and/ or their guarantors (where ever applicable) to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60 days of the date of this notice against the secured assets including taking possession of the secured assets of the borrowers and the mortgagors under Section 13(4) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and

Please note that under Section 13 (13) of the said Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of his secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor.

Place: Nashik Sd/- Authorised Officer

Date: 16-05-2024

Shriram Finance Ltd

SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

Regd. Off.: 217, 2nd Floor, Swastik Chambers, Near Junction of S.T. & C.S.T. Road Mutual Fund Chembur, Mumbai - 400 071. Email ID: srmf@shriramamc.in. Website: www.shriramamc.in

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

				(Rup	ees in Lakhs)
SI. No.	Particulars	Quarter ended March 31, 2024	Year ended March 31, 2024	Quarter ended March 31, 2023	Year ended March 31, 2023
1	Total Income from Operations	199.70	794.12	141.50	573.11
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(233.38)	(680.68)	(181.97)	(447.48)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(233.38)	(680.68)	(181.97)	(447.48)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(240.15)	(685.92)	(94.53)	(403.08)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(236.83)	(680.27)	(95.97)	(405.66)
6	Equity Share Capital	1,301.69	1,301.69	644.32	644.32
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet at the end of the year		6,454.60		(177.35)
8	Earnings Per Equity Share (Face value of ₹ 10/- each) (not annualised for interim results)				
	1. Basic (₹ Per Share)	(1.84)	(7.35)	(1.58)	(6.72)
	2. Diluted (₹ Per Share)	*(1.84)	*(7.35)	*(1.58)	*(6.72)

(*) The impact of potential equity shares on Diluted Earnings per share is anti-dilutive and hence the Diluted Earnings per share is the same as Basic Earnings per share.

- (1) The above Audited Financial Results of the Company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of the Directors of the Company at its meeting held on May 15, 2024. The said financial results have been subject to audit by the Statutory Auditors of the Company.
- (2) The above is an extract of the detailed Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 are available on the website of BSE Limited www.bseindia.com and on the Company's website www.shriramamc.in.

KARTIK JAIN

By Order of the Board of Directors FOR SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

MANAGING DIRECTOR & CEO (DIN No. 09800492)

Place: Mumbai

Date: May 15, 2024

बी एन होल्डिंग्ज लिमिटेड

(पूर्वीचे नाव अरिंहत दुर्नेसॉल लिमिटेड) सीआयएनः एल१५३१५एमएच१९९१पीएलसी३२६५९० नों. कार्यालयः २१७ अदानी, इन्स्पायर-बीकेसी, जी ब्लॉक, बीकेसी मेन रोड, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०० ०५१. कॉर्पोरेट पत्ता : १ला मजला, बीएन कॉर्पोरेट पार्क, प्लॉट क्र. १८, नॉयडा १३५, गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश-२०१ ३०४, दू. क्र.: ०२२-६९१२३२०० मोबाईल : + ९१ ९९५८८२२३१०, वेबसाईट : www.bn-holdings.com ई-मेल : corporate@bn-holdings.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षासाठी लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

अनु.	तपशील			एकत्रित		
क्र.			संपलेली तिमाही		संपले	ले वर्ष
		39.03.7078	३१.१२.२०२३	39.03.7073	39.03.7078	३१.०३.२०२३
		लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	٥٥.১٥و	-	٥.٥٧	0000	٥.٥٧
?	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्व)	(९०.८३)	(१२५.९२)	(८.७६)	(३१२.४९)	(२२.०९)
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(९०.८३)	(१२५.९२)	(८.७६)	(३१२.४९)	(३६.९७)
Х	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(१०.८३)	(१२५.९२)	(८.७६)	(३१२.४९)	(३६.९७)
ų	कालावधीसाठी एकूण सर्व समावेशक उत्पन्न/(तोटा) (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	(९०.९७)	(१२५.९२)	(८.७६)	(३१२.६३)	(३६.९७)
Ę	भरणा झालेले समभाग भांडवल (पूर्ण भरणा झालेले प्रत्येकी रु. १० चे सममूल्य)	९८९.८३	९८९.८३	९८९.८३	۶۷۶.۷ ۶	९८९.८३
૭	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)				६,११७.२७	(१,०४५.०९)
۷	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित व खंडित कामकाजासाठी) (अवार्षिक)					
	मुलभत (रु.) सौम्यिकृत (रु.)	(०.९२) (०.६०)	(१.२७) (१.०८)	(०.०९) (०.०९)	(३.१६) (२.०६)	(0.३७) (0.३७)

- एकत्रित वित्तीय निष्कांना मंजुरी दिली. कंपनी पुष्टी करते की, वैधानिक लेखापरीक्षक, जेएसएमजी अँड असोसिएटस यांनी ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या अलिप्त वित्तीय निष्कर्षांवरील सुधारणा न सुचवणाऱ्या मतासह लेखापरीक्षण अहवाल जारी केला.
- वरील माहीती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२४ राजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या वित्तीय निष्कांच्या तपशीलवार विरणाचा एक उतारा आहे. निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट www.bn-holding.com वर उपलब्ध आहे. चालू कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्यासाठी मागील कालावधीची आकडेवारी आवश्यकतेनुसार पुनर्गठीत केली आहे.
- केलेली माहीती ही लेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांवरून सारांश स्वरूपात घेतली आहे, जे कंपनी च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले नियम यानुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असतील त्या प्रमाणात अन्य मान्यताप्राप्त लेखा पध्दती आणि धोरणांनुसार बनवले आहे.

बीएन होल्डींग्ज लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

दिनांक: १५/०५/२०२४ ठिकाण: मुंबई

दिनांक: १५/०५/२०२४

ठिकाण: मुंबई

सही/-अनुभव अगरवाल व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ डीआयएन: ०२८०९२९०

बी एन होल्डिंग्ज लिमिटेड (पूर्वीचे नाव अरिंहत दुर्नेसॉल लिमिटेड) सीआयएनः एल१५३१५एमएच१९९१पीएलसी३२६५९०

नों. कार्यालय: २१७ अदानी, इन्स्पायर-बीकेसी, जी ब्लॉक, बीकेसी मेन रोड, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०० ०५१. कॉर्पोरेट पत्ता : १ला मजला, बीएन कॉर्पोरेट पार्क, प्लॉट क्र. १८, नॉयडा १३५, गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश-२०१ ३०४, द्. क्र.: ०२२-६९१२३२०० मोबाईल : + ९१ ९९५८८२२३१०.

वेबसाईट : www.bn-holdings.com ई-मेल : corporate@bn-holdings.com ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षासाठी लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे विवरण

						(રુ. ભાર્खાત)	
अनु.	तपशील	अलिप्त					
क्र.			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
		39.03.7078	३१.१२.२०२३	39.03.7073	39.03.7078	39.03.7073	
		लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	٥٥.১٥و	-	٥.٥٧	902.20	٥.٥٤	
?	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्व)	(९०.९६)	(१२५.९२)	(८.७६)	(३१२.४९)	(२२.०९)	
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(९०.९६)	(१२५.९२)	(८.७६)	(३१२.४९)	(३६.९७)	
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(९०.९६)	(१२५.९२)	(८.७६)	(३१२.४९)	(३६.९७)	
ч	कालावधीसाठी एकूण सर्व समावेशक उत्पन्न/(तोटा) (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	(९०.९६)	(१२५.९२)	(८.७६)	(३१२.६३)	(३६.९७)	
Ę	भरणा झालेले समभाग भांडवल (पूर्ण भरणा झालेले प्रत्येकी रु. १० चे सममूल्य)	۶۵.۶۶ <i>۶</i>	९८९.८३	९८९.८३	۶۵.۶۶ <i>۶</i>	९८९.८३	
G	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)				६,११७.२७	(१,०४५.०९)	
۷	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित व खंडित कामकाजासाठी) (अवार्षिक)						
	मुलभत (रु.) सौम्यिकृत (रु.)	(0.99) (0.80)	(१.२७) (१.०८)	(٥.٥९) (٥.٥९)	(३.१६) (२.०६)	(0.30) (0.30)	

- १. १५ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या लेखापरीक्षित अलिप्त वित्तीय निष्कांना मंजुरी दिली. कंपनी पृष्टी करते की, वैधानिक लेखापरीक्षक, जेएसएमजी अँड असोसिएटस यांनी ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या अलिप्त वित्तीय निष्कर्षांवरील सुधारणा न सुचवणाऱ्या मतासह लेखापरीक्षण अहवाल जारी केला.
- २. वरील माहीती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२४ राजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या वित्तीय निष्कांच्या तपशीलवार विरणाचा एक उतारा आहे. निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट www.bn-holding.com वर उपलब्ध आहे.
- ३. चालू कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्यासाठी मागील कालावधीची आकडेवारी आवश्यकतेनुसार पुनर्गठीत केली आहे. वित्तीय निष्कर्षांमध्ये प्रस्तुत केलेली माहीती ही लेखापरीक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांवरून सारांश स्वरूपात घेतली आहे, जे कंपनी अधिनियम, २०१३
- च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस (इंड एएस) सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले नियम यानुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (सुधारित) चे रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत आणि प्रयोज्य असतील त्या प्रमाणात अन्य मान्यताप्राप्त लेखा पध्दती आणि धोरणांनसार बनवले आहे

बीएन होल्डींग्ज लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी सही/-

बैंक ऑफ़ इंडिया **BOI** Bank of India

वोडहाऊस रोड शाखा: १०८-११०, सेठ एम एफ पांडे चॅरिटेबल ट्रस्ट बिल्डिंग, वोडहाऊस रोड, मुंबई - ४००००५ दू. क्र. - ०२२-२३६४ ६०९३/२३६९ ७४९८ फॅक्स क्र. - २३६३७४९९,

ईमेल: WodehouseRd.MumbaiSouth@bankofindia.co.in (नियम ८(१)

कब्जा सूचना

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडिया,** वोडहाऊस रोड **शाखा साऊथ झोनेचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०९.०५.२०२३ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री. सुशील कुमार पोद्दार,** रहाणार येथे, बी-१०७, पहिला मजला, संगीत सीएचएसएल बिल्डिंग क्र. १०, जेसल पार्क रोड, भाईंदर पूर्व, ठाणे ४०१००५) यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. १६३२४५१.३९/- (रुपये वीस लाख सद्सष्ट हजार एकशे एकेचाळीस आणि शह्याण्णव पैसे मात्र) आणि २४.०४.२०२३ पासूनचे मासिक आधारे ७.८५% . दराने व्याज ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (४) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये १०.०५,२०२४ रोजी घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि मदर मिलकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ दंहिया**

तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे. सरफेसी अधिनियम अंतर्गत मागणी सूचना जारी केल्यानंतर रक्कम काही भरल्यास वसुली/तडजोडीच्या वेळी देय रक्कम ठरविण्यासाठी गणले जाईल.

यांस रु. १६३२४५१.३९/- (रुपये वीस लाख सद्सष्ट हजार एकशे एकेचाळीस आणि शह्याण्णव पैसे मात्र) आणि त्यावरील १०.०३.२०२३ पासूनचे मासिक आधारे ७.८५% दराने व्याज

स्थावर मिळकतीचे वर्णन

२६५ चौ. फू. चटई क्षेत्र येथे फ्लॅट क्र. १०७, १ला मजला, बिल्डिंग क्र. १०, संगित कॉम्प्लेक्स बिल्डिंग क्र. १० को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, जेसल पार्क, भाईंदर पूर्व, ठाणे ४०११०५, नोंदणी जिल्हा - ठाणे, श्री. सुशील कुमार पोद्दार आणि श्रीम. कांचन सुशील पोद्दार यांच्या नावे असलेल्या जमीनीच्या विस्ताराचे ते सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबध्दः उत्तरेला: वुड पॅकर फर्निचर, दक्षिणेला: ए विंग, पूर्वेला: ई विंग, पश्चिमेला: प्लॉट

दिनांक :१०.०५.२०२४ धिरज सिंघल (मुख्य व्यवस्थापक) स्थळ : मुंबई

बँक ऑफ इंडिया



PATANJALI FOODS LIMITED

(Formerly known as Ruchi Soya Industries Limited) CIN: L15140MH1986PLC038536 Regd. Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai -400021

Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024 (Rs. in Lakhs)

		STANDALONE					
S. No.	Particulars		Quarter Ended			Ended	
		31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	
1	Total Income from Operations	8,22,166.29	7,91,070.23	7,87,292.40	31,72,135.45	31,52,465.60	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	29,971.83	30,578.74	34,938.99	1,06,008.52	1,17,896.13	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items)	29,971.83	30,578.74	34,938.99	1,06,008.52	1,17,896.13	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items)	20,631.93	21,654.16	26,370.79	76,515.09	88,644.11	
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and						
	Other Comprehensive Income (after tax)]	21,384.07	21,062.47	26,233.22	77,946.29	88,204.81	
6	Equity Share Capital	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	10,13,292.95	9,77,418.30	
8a.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (before						
	extraordinay and exceptional items)*Not annualised						
	1. Basic :	5.70*	5.98*	7.30*	21.14	24.54	
l	2. Diluted :	5.70*	5.98*	7.30*	21.14	24.54	
8b.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (after						
l	extraordinay and exceptional items) *Not annualised						
l	1. Basic :	5.70*	5.98*	7.30*	21.14	24.54	
ı	2. Diluted :	5.70*	5.98*	7.30*	21.14	24.54	

Note: Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the website of the Company- www.patanjalifoods.com and on the Stock Exchange websites

> For AND ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS Managing Director

The spirit of Mumbai is now 95 years old!

आणि खर्च आणि एभागच्या अधीन गहील

FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

जाहीर नोटीस

सर्व लोकांस या नोटीसीद्वारे कळविण्यात ये की, गाव मौजे : गोखिवरे, ता. वसई, जि. पालघ येथील १) सर्व्हे नं. ७९, हिस्सा नं. १०, **क्षे**त्र २००.०० चौ.मीटर, आकारणी रू. २०.०० पै आणि २) सर्व्हे नं. ७९, हिस्सा नं. १२, क्षेत्र २८७०.०० चौ.मीटर, आकारणी रू. २८७.०० यापैकी क्षेत्र २२९६.०० चौ.मीटर ही जिमन मिळकत मे. एस. के. ग्रुप ऑफ कंपनी तर्फे प्रोप्रायटर साकिब जावेद खान, पत्ता - एस. के गंगला , एव्हरशाईन सिटी , गोखिवरे (पर्व) . तालका वसर्द जिल्हा पालघर यांच्या मालकीहक्काची व कब्जेवहिवाटीची आहे. सदर जिमन मिळकतीच्य शीर्षक मंजूरी प्रमाणपत्र (Title Clearance Certificate) ची आमचे अशिल यांन आवश्यकता आहे. तरी सदर जिमन मिळकतीव होणाचाही तारण, गहाण, दान, अदलाबदली प्रीएमशन हक्क , वारसा , बक्षिस , भाडेपट्टा , लीज विक्री, साठेकरार वा अन्य कोणत्याही प्रकार हक्क, हरकत किंवा हितसंबंध असल्यास त्यान खालील पत्यावर ही नोटीस प्रसिध्द झाल्यापास १५ दिवसांचे आत पुराव्यासह लेखी हरकत घ्याव अन्यथा कोणाचा कोणताही हक्क नाही व असल्या सदरचा हक्क त्यांनी सोडून दिलेला आहे असे गृहित धरून पुढील व्यवहार केले जातील आणि नंतर आलेल्या हरकतीची दखल घेतली जाण नाही याची नोंट घ्यावी

वकीत ॲड. गौरव प्रकाश **ए** पत्ता : रिलायबल प्रेस्टीज, पहिला मजला आय.डी.बी.आय. बॅकेच्या वरती, आचोळे रोड

PUBLIC NOTICE

नालासोपारा (पूर्व), ता. वसई, जि. पालघर

We are investigating the title of Mr. Parshotam Gelaram Raghani ("Owner") of flat no. 8 ("Flat") in the "B" wing on the First floor level along with 2 (Two) open car parking spaces "Car Parking Spaces") in the building known as "Rup Niwas" of Anand-Rup Co-operative Housing Society Limited, standing on Plot Nos. 451-452 bearing CTS No. F-417 TPS III, of Village: Bandra, Taluka: Bandra having address at Junction of 33rd Road x 14th Road, Bandra (W), Mumbai 400050, along with 5 (Five) fully paid up shares of the Society having face value of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each, bearing distinctive Nos. 36 to 40 (both inclusive) ["Shares"] comprised in Share Certificate No. 8 issued by the said Society on 25th March, 1996 ("Share Certificate") along with undivided 1/12th share, right, title and interest in the Transfer of Development Rights of 835 square metres ("Total TDR Rights") loaded for utilization on the plot of the Society under the self re-development scheme of the Society. The said Flat, the said Car Parking Spaces, the said Shares along with pro rata rights out of the said Total TDR Rights alongwith the proportionate right of the Owner in the plot, sinking fund, deposits in the capital property of the Society, hereinafter collectively referred to as the said "Premises", more particularly described in the Schedule of Property hereunder written.
The said Owner has agreed to sell, transfer,

convey, grant and demise the said Premises along with all his right, title and interest present/future) therein to our Client free from all encumbrances.

All person/s having any kind of claim/interest in the said Premises or any part thereof, by way of sale, exchange, agreement, contract, gift, lease, lien, charge, mortgage, trust, inheritance, easement, reservation, maintenance or otherwise etc. howsoever is, are hereby requested to inform and make the same known to the us in writing, together with supporting original documents in evidence thereof, within 21 (Twenty One) days from the date of publication of this notice, at our office address, failing which all such claims or demands, if any, of any such person or persons shall be deemed to have been abandoned, surrendered, relinquished, released, waived, and given up and the negotiated purchase transaction in respect of the said Premises hereunder shall be immediately completed by ignoring all/an such daims or demands and no subsequer claims or demands thereafter will be entertained and/or for which our Client/s shall not be responsible in any manner.

SCHEDULE OF PROPERTY

SCHEDULE OF PROPERTY
(The Said Premises)

All those pieces and parcel of a residential flat bearing no. 8 admeasuring 1050 square feet carpet area in the "B" wing on the First floor level along with 2 (Two) open car parking spaces in the building known as "Rup Niwas" of Anand-Rup Co-operative Housing Society Limited, standing on Plot Nos. 451-452 bearing CTS No. F-417 TPS III, of Village: Bandra, Taluka: Bandra having address at Junction of 33rd Road x 14th Road, Bandrd (W). Mumbai 400050. along with 5 (Five) fully Junction of 33rd Road x 14th Road, Bandra (W), Mumbai 400050, along with 5 (Five) fully paid up shares of the Society having face value of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each, bearing distinctive Nos. 36 to 40 (both inclusive) comprised in Share Certificate No. 8 issued by the said Society on 25th March, 1996 along with undivided 1/12th share, right, title and interest in the said Total TDR Rights Dated this the 15th day of May 2024 Sd/-

Sdr-NIRMAL DEVNANI, Prob LAWFUL SOLUTIONS 206 DLH Plaza, 2nd Floor, Opp. Shoppers top, S V Road, Andheri (W) Mumbai 400 058



सही/-

Date: May 14, 2024

जोस्टस इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड

सीआयएन क्र. एल२८१००एमएच१९०७पीएलसी०००२५२ नोंदणी कार्यालय: ग्रेट सोशल बिलिंडग, ६०, सर फिरोजशाह मेहता रोड, मुंबई - ४००००१ दू. क्र. ९१-२२-६२३७८२०० फॅक्स: ९१-२२-२२७०४०७१ • वेबसाईट : www.iosts.com • ई-मेल : iostsho@iosts.in

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही आण<u>ि वर्षा करिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा</u> अलिप्त एकत्रित संपलेले संपलेर्ल तिमाही तिमाही तिमाही वर्ष वर्ष तिमाही तिमाही तिमाही वर्ष तपशील 38.03.2028 38.82.2023 38.03. 2023 38.03.2028 38.03.2023 38.03.2028 39.99.7073 38.03.2023 38.03.2028 38.03.202 अलेखापरीक्षित लेखापरीक्षित लेखापरीक्षित लेखापरीक्षित लेखापरीक्षित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित लेखापरीक्षित लेखापरीक्षित लेखापरीक्षित प्रवर्तनातून एकूण उत्पन्न 4,229 १७,२९ 4,94 ४,२७६ ξ,?३α ४,६४८ १८,८२१ १७,५५३ १६,०५३ ५,५२० कालावधी साठी निव्वळ नफा (तोटा) (कर, अपवादत्मक ४६३ ४५४ १,३४३ ९७: 820 ४८४ 388 १,३७ १,००९ 300 आणि / किंवा अनन्य साधारण बाबीं पर्व) करपूर्व कालावधीसाठी निञ्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मव ४६३ 300 १,३४ ९७: 82 38 8,000 ४५४ ४८४ आणि / किंवा अनन्य साधारण बाबीं पश्चात) करपश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) 383 ३०२ २२३ ९६८ 388 333 ७३१ ६९४ १९४ 990 (अपवादात्मक आणि किंवा अनन्य साधारण बाबीं पश्चात) कालावधीकरिता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न(कालावधीसाट 386 २९४ २३३ ६९३ 388 320 ७४! नफा / (तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट) ९८ राखीव (ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पनर्मल्यांकित राखीव ६,१७५ 8,033 4.008 3,639 वगळून) प्रत्येकी रु. २/- ची प्रती समभाग प्राप्ती (अवार्षिक) र

टेपा:

(बी) सौम्यिकृत

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायपोर्ट) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज कडे दाखल केलेल्या ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षा करिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.josts.com) वर उपलब्ध आहे

20

- लेखा परीक्षण समितीने वरील निष्कर्ष पुनर्विलोकीत करून शिफारस केली आणि १५ मे, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजुर केले. वैज्ञानिक लेखापरिक्षिकांनी ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी निष्कर्णाचे लेखापरिक्षण केले आणि अर्हता नसलेले लेखापरिक्षण अहवाल जारी केली.
- २१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी वरील अलिप्त आणि एकत्रित वित्तिय निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केल्यानुसार इंडियन अकाउंटिंग स्टॅन्डर्डस् (इंड-एएस) सहवाचता कंपनीज् (इंडियन अकाउंटिंग स्टॅन्डर्डस्) रूल्स, २०१५ आणि कंपनीज् (इंडियन अकाउंटिंग स्टॅन्डर्डस्) अमेंडमेंट रूल्स, २०१६ ला अनुसरुन बनविला आहे. 'प्रवर्तन विभाग'' वर कंपनीचे विभागीय अहवाल इंड एएस-१०८ ला अनुसरुन बनविला आहे
- ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही च्या आकडेवारी हे ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या संपूर्ण वित्तिय वर्षाच्या संदर्भात लेखापरिक्षित आकडेवारी आणि चालू वित्तिय वर्षाच्या तीसरी तीमाहीच्या शेवटच्य तारिख असलेल्या ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत तारखेरोजीस पनर्विलोकित वर्षाच्या आकडेवारी टरम्यान मिळालेल्या आकडेवारी पतिनिधीत्व आहे
- जोस्टस् इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड चा पूर्ण मालकीची उपकंपनी जेईसीएस इंजिनिअरिंग लिमिटेड ने साहित्य हाताळणी उपकरणे चा ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधेच्या चाचणी उत्पनादन प्लॉट क्र. एल-५ पत्ताः एमआयडीसी, कुडावली गाव, मूरबाड, महाराष्ट्र येथे १० मे, २०२४ रोजी दु. ३.०० वा. सुरू केले. सद्र प्लांटला अंदाजे वार्षिक २,१०० साहित्य हाताळणी उपकरणे उत्पादन करण्यासाठी क्षमता आहे.
- कंपनीने समभाग आणि वारंटस् च्या प्रिफेरेन्स इश्यू मार्फत रु. १२,६६,२५,०००/ उभालले आहे आणि सदर रक्कम च्या हेत्साठी उभारले होते त्यासाठी पूर्णपणे वापरले आहे
- जेथे आवश्यक आहे तेथे सध्याचे कालावधी/वर्षाचे आकडेवारी च्या सारखा करण्याकरिता मागील कालावधी/वर्षाचे आकडेवारी पुनर्गठित/पुनर्वगीकृत केला आहे.

मंडळाच्या आदेशाद्वारे जोस्टस इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड साठी सही/-जय प्रकाश अगरवाल

अध्यक्ष आणि पूर्ण वेळ संचालक

डीआयएनः ००२४२२३२

१६

KEYSTONE

REALTORS BUILDING EXCELLENCE

Rustomjee **Keystone Realtors Limited**

(Formerly known as Keystone Realtors Private Limited) CIN: L45200MH1995PLC094208

Registered Office: -702, Natraj, M.V. Road Junction, Western Express Highway, Andheri (East), Mumbai - 400 069.

Website: www.rustomjee.com

Statement of consolidated financial results for the year ended March 31, 2024

(INR in Lakh, except otherwise stated) Quarter ended **Particulars** 31.03.2024 31.03.2024 31.03.2023 31.12.2023 31.03.2023 Unaudited Unaudited (refer note 3) (refer note 3 Total Income from Operations 82,615 53,333 35,763 227,563 72,490 Profit Before Share of Profit from associates and joint ventures, and tax 4.436 1,239 8.629 11.553 10.248 Profit for the period/ year 3,047 2,988 7,404 11,103 7,950 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 2,956 2,981 7,427 11,008 7,938 Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Per Share) 11,389 11,388 11,388 11,389 11,388 Earning per share (Face value of Rs. 10/- each) (not annualised) (a) Basic (in INR) 2.69 2.65 6.73 9.85 7.67 2.68 2.65 6.73 9.82 7.67

(b) Diluted (in INR) Notes to the Consolidated Financials Results

Objects of the issue

- The above consolidated financial results for the quarter and full year ended March 31, 2024 of the Keystone Realtors Limited ("the Company") and its subsidiaries (collectively "the Group") and its interest in associates, joint ventures and jointly controlled entities, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on May 15, 2024.
- The above consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, as amended, read with relevant rules thereund The figures of the quarter ended March 31, 2024 and March 31, 2023 are balancing figure between audited figures in respect of the full financial year and the published
- year to date figures up to the third quarter of the respective financial years.
- The Group is exclusively engaged in the business of real estate and allied activities. This in the context of Indian Accounting Standard (Ind AS 108) "Operating Segments", constitutes single operating segment. The Group does not have operations outside India, hence geographical segment is not applicable.
- During the previous year ended March 31, 2023, the Company had completed its Initial Public Offer (IPO) and had received an amount of INR 52,446 Lakh (net off IPO expenses of INR 3,554 Lakh) from proceeds out of fresh issue of equity shares. The utilisation of net IPO proceeds is summarised as below: Amount as proposed Utilised upto Un-utilised upto

	to be utilised	March 31, 2024	March 31, 2024			
Repayment/prepayment, in full or part, of certain borrowings/ Overdraft availed	34,160	34,160	-			
by the Group and its Subsidiaries						
Funding for acquisition of future real estate projects and general corporate purposes	18,286	18,286	-			
Total	52,446	52,446	-			
In the guarter ended, June 30, 2023, the Company had received the Hon'ble National Company Law Tribunal (NCLT) approval for the scheme of amalgamation (the						

- Scheme) of Toccata Realtors Private Limited (TRPL) with the Company on May 4, 2023 and had filed the order copy with the Registrar of the Companies on June 16, 2023 (effective date). The Group has accounted for the assets and liabilities of TRPL on a line by line basis after eliminating the intercompany receivable and payable balances between the Group and the Group has accounted for fair value of TRPL's net assets as credit to investments accounted for using the equity method amounting to INR 20,473 Lakh.
- "On November 6, 2023, the wholly owned subsidiary of the Company, Kingmaker Developers Private Limited (KDPL) acquired 100% stake in Real Gem Buildtec Private Limited (RGBPL). The acquisition has been accounted as a business combination using the acquisition method of accounting in accordance with Ind AS 103 'Business Combinations'. The purchase price has been provisionally allocated to the assets acquired and liabilities assumed based on the estimated fair values at the date of acquisition. The excess of the purchase price over the fair value of the net assets acquired has been allocated to goodwill. The Group believes that the information provides a reasonable basis for estimating the fair values of the acquired assets and as sumed liabilities. The Group expects to complete the purchase price allocation not later than one year from the acquisition date.

Details of amounts paid and payable, including allocation based on purchase price method is summaris ed below

	INR in Lakh
Particulars	Amount
Total Consideration (including deferred consideration of INR 6,500)	23,142
Inventory	191,335
Other assets	52,934
Total assets	244,269
Borrowings	40,760
Other liabilities	210,612
Total liabilities	251,372
Goodwill	30.245

For and on behalf of the Board Chairman & Managing Director DIN: 00057453

अनुभव अगरवाल व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ डीआयएन: ०२८०९२९०

Place: - Mumbai Dated : May 15, 2024

MahaREAT/Judl./573/2024.

..Appellants

...Respondent

Dated: 06/04/2024 BEFORE THE MAHARASHTRA REAL

ESTATE APPLLATE TRIBUNAL,

(MahaREAT), MUMBAL

PUBLICATION NOTICE

M.A. No. 564/2023 (Keeping Abeyance

Appeal No. AT006/144250/202

Neelam Ashok Pandey & Anr.

Shree Swastick Builders & Ors.

M/s. Shree Swastick Builders

2] Shri. Shailendra Sharma

Garden & KFC, Thane-401 107.

Shri. Kanjibhai Patel

day of May, 2024.

Registrar, MahaREAT, Mumbai.

(S.S. Kharat)

Partners- 11 Shri Kamal Kishor Khetan

All having address at- 115, Ostwal Paradise

filed the above Appeal No. 144250/2023

challenging the Order dated 11/11/2022

passed by Real Estate Appellate Tribuna

CC006000000195981 You are hereb

summoned to appear before this RERA

Appellate Tribunal, in person or by ar

Advocate on 28th July, 2024, failing which

the Appeal will be disposed of ex-parte

Given under my hand and seal on the 6th

(P. A. Waghmare

Senior Clerk

umbai in Complaint No

Mira Bhayander, Mira Road, Opp. Shivar

Versus

Recovery Department, Mumbai Metro Central Region.3 Walchand Hirachand Marg, Ballard Pier, Mumbai-400001. Telephone: 022 -42060828. Email- recovery.mmcr@bankofbaroda.com

Bank of Baroda, Regional Office, Mumbai Metro Central Region, Mumbai is conducting e-auction cum-sale of seized vehicles by holding e-auction on "**AS IS WHERE IS, WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS.** The details of vehicles are as under:

	Sr No	Borrower Name	Model	MFG Year	Reg. No.	(1)Reserve Price (2) EMD Amount		Contact Number	Parking Location
	1	Ishaaq Tours And Travels	Hyundai Xcent 1.2 CRDI	2017		1.Reserve Price Rs. 54,000.00 2.EMD Amount: Rs. 5,400.00	Rs. 5,000.00	022- 40718863	Public parking lot of Municipal Corporation of Greater Mumbai CTS No. 5530/A (part) of village Kolekalyan, Kalina, Santacruz East, Mumbai 400055
IMPORTANT		ORTANT	INSPECTI	ON OF	VEHICLES	S DATE & TIME	DATE OF SUBM	ISSION OF E	EMD E-AUCTION DATE TIME
ı	DATES		22-05-202	24 FRO	M 11·00 /	M TO 4:00 PM	30-05-2024 и	n to 05 NN P	PM 31-05-2024 FROM

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://bob.auctiontiger.net.

Date: 14.05.2024 Authorized Officer Place: Mumbai Bank Of Baroda



02.00 PM TO 06.00 PM



(Formerly known as Ruchi Soya Industries Limited) CIN: L15140MH1986PLC038536

Regd. Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai -400021

Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024

					((Rs. in Lakhs)		
		STANDALONE						
S. No.	Particulars		Quarter Ended	Year Ended				
		31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)		
1	Total Income from Operations	8,22,166.29	7,91,070.23	7,87,292.40	31,72,135.45	31,52,465.60		
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,							
	Exceptional and/or Extraordinary items)	29,971.83	30,578.74	34,938.99	1,06,008.52	1,17,896.13		
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after							
	Exceptional and/or Extraordinary items)	29,971.83	30,578.74	34,938.99	1,06,008.52	1,17,896.13		
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after							
	Exceptional and/or Extraordinary items)	20,631.93	21,654.16	26,370.79	76,515.09	88,644.11		
5	Total Comprehensive Income for the period							
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and							
	Other Comprehensive Income (after tax)]	21,384.07	21,062.47	26,233.22	77,946.29	88,204.81		
6	Equity Share Capital	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown							
	in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	10,13,292.95	9,77,418.30		
8a.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (before							
	extraordinay and exceptional items)*Not annualised							
	1. Basic :	5.70*	5.98*	7.30*	21.14	24.54		
	2. Diluted :	5.70*	5.98*	7.30*	21.14	24.54		
8b.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (after							
	extraordinay and exceptional items) *Not annualised							
	1. Basic :	5.70*	5.98*	7.30*	21.14	24.54		
	2. Diluted :	5.70*	5.98*	7.30*	21.14	24.54		

Note: Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the website of the Company- www.patanjalifoods.com and on the Stock Exchange websites

For AND ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS Managing Director Date: May 14, 2024



HP Adhesives Limited

Registered Office: 11 Unique House, Chakala Cross Road, Chakala, Andheri East, Mumbai 400099. Corporate Office: 501, 5th Floor, C Wing, Business Square, Chakala, Andheri East, Mumbai 400093. Website: www.hpadhesives.com, Email: investors@hpadhesives.com CIN: L24304MH2019PLC325019

EVTDACT OF EINANCIAL DECLITS FOR THE OHADTED AND VEAR ENDER MARCH 21, 2024

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 202									
(Rs. In Lai									
Sr.		Quarte	Ended	Year Ended					
or. No.	Particulars	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023				
140.		Unaudited	Unaudited	Audited	Audited				
1	Total Income from Operations	6,018.70	5,845.01	23,927.69	23,593.06				
2	Net Profit / (Loss) for the period								
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items*)	805.79	630.58	2,789.26	1,640.90				
3	Net Profit / (Loss) for the period before Tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items*)	805.79	627.17	2,811.66	1,503.36				
4	Net Profit / (Loss) for the period after Tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items*)	560.70	387.17	2,056.81	1,085.81				
5	Total Comprehensive Income for the period								
	(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and								
	other Comprehensive Income (after Tax)	553.46	374.50	2,060.10	1,094.89				
6	Paid up Equity Share Capital	1,837.49	1,837.49	1,837.49	1,837.49				
7	Reserves (excluding Revaluation Reserve)			15,051.43	12,991.33				
8	Earning Per Share (FV of Rs. 2/- each) (for continuing and								
	discontinued operations) (Not Annualised For Quarters)								
	Basic	0.61	0.42	2.24	1.18				
	Diluted	0.61	0.42	2.24	1.18				

Place: Mumbai Date: 14" May, 2024

- The above is an extract of the detailed format of Unaudited financial results for the quarter and Audited for year ended March 31, 2024 $filed with the stock exchange (s) \ under Regulation \ 33 \ of the \ SEBI \ (Listing \ Obligations \ and \ Disclosure \ Requirements) \ Regulations, \ 2015$ The full format of the financial results is available on the website of the Stock Exchange(s) (www.bseindia.com & w.
- and can also be accessed on the website of the Company (www.hpadhesives.com). The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on May 14, 2024.
- The above results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant Rules issued there under and other accounting principles generally accepted in India. Accordingly, previous period's figures have been reclassified / regrouped/ restated, whenever necessary.
- Figures for the quarter ended March 31, 2024 and March 31, 2023 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and year to date figures upto the third quarter of the relevant financial year.

Mrs. Anjana Haresh Motwani Chairnerson & Executive Director DIN: 02650184

(Rupees in Lakhs)



SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED CIN: L65991MH1994PLC079874

Regd. Off.: 217, 2nd Floor, Swastik Chambers, Near Junction of S.T. & C.S.T. Road, Chembur, Mumbai - 400 071.

Email ID: srmf@shriramamc.in, Website: www.shriramamc.in

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

			(rtup	ees III Lakiis)
Particulars	Quarter ended March 31, 2024	Year ended March 31, 2024	Quarter ended March 31, 2023	Year ended March 31, 2023
Total Income from Operations	199.70	794.12	141.50	573.11
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(233.38)	(680.68)	(181.97)	(447.48)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(233.38)	(680.68)	(181.97)	(447.48)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(240.15)	(685.92)	(94.53)	(403.08)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(236.83)	(680.27)	(95.97)	(405.66)
Equity Share Capital	1,301.69	1,301.69	644.32	644.32
Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet at the end of the year		6,454.60		(177.35)
Earnings Per Equity Share (Face value of ₹ 10/- each) (not annualised for interim results)				
1. Basic (₹ Per Share)	(1.84)	(7.35)	(1.58)	(6.72)
2. Diluted (₹ Per Share)	*(1.84)	*(7.35)	*(1.58)	*(6.72)
	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet at the end of the year Earnings Per Equity Share (Face value of ₹ 10/- each) (not annualised for interim results) 1. Basic (₹ Per Share)	ended March 31, 2024 Total Income from Operations 199.70 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet at the end of the year Earnings Per Equity Share (Face value of ₹ 10/- each) (not annualised for interim results) 1. Basic (₹ Per Share) (233.38)	ended March 31, 3024 March 31, 2024 Total Income from Operations 199.70 794.12 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (233.38) (680.68) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) (233.38) (680.68) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) (240.15) (685.92) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (236.83) (680.27) Equity Share Capital 1,301.69 1,301.69 1,301.69 Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet at the end of the year 6,454.60 Earnings Per Equity Share (Face value of ₹ 10/- each) (not annualised for interim results) (1.84) (7.35)	Particulars Quarter ended March 31, 2024 Year ended March 31, 2024 Quarter ended March 31, 2024 Quarter ended March 31, 2023 Total Income from Operations 199.70 794.12 141.50 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (233.38) (680.68) (181.97) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) (240.15) (685.92) (94.53) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) (240.15) (685.92) (94.53) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (236.83) (680.27) (95.97) Equity Share Capital 1,301.69 1,301.69 644.32 Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet at the end of the year 6,454.60 644.32 Earnings Per Equity Share (Face value of ₹ 10/- each) (not annualised for interim results) (1.84) (7.35) (1.58)

(*) The impact of potential equity shares on Diluted Earnings per share is anti-dilutive and hence the Diluted Earnings per share is the same as Basic Earnings per share

Place: Mumbai Date: May 15, 2024

- (1) The above Audited Financial Results of the Company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of the Directors of the Company at its meeting held on May 15, 2024. The said financial results have been subject to audit by the Statutory Auditors of the Company.
- (2) The above is an extract of the detailed Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 are available on the website of BSE Limited www.bseindia.com and on the Company's website www.shriramamc.in.

By Order of the Board of Directors FOR SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

MANAGING DIRECTOR & CEO (DIN No. 09800492)

PUBLIC NOTICE

This is for notice of the general public that a political party is proposed to be registered by the name of Konkan Pradeshik **Paksh.** The office of the party is located at 1st Floor, 08 Mazhar Atlantis, Ugdha Maruti Madir, Paag, Behind MSEB Power House, Chiplun, District - Ratnagiri, Maharashtra - 415605. This Party has submitted application to the Election Commission of India, New Delhi for its registration as Political Party under Section 29A of the Representation of People Act, 1951-Names/address of the office-bearers of the party are as

President: Adv. Owais Anwar Pechkar, 1, Owais Plaza, Gowalkot Road, Chiplun, Ratnagiri, Maharashtra - 415605. General Secretary: Adv. Shubham Suresh Upadhyay, Flat No. 104, Plot No. 45/B, Sagar Darshan, Sector 27, Seawoods, Navi Mumbai -400706.

Treasurer: CA Naveed Abdul Saeed Mulla, Flat No. A7. Mahagajanan CHSL Cooperative Society, Plot No. 19, Sector 9 A, Vashi, Navi Mumbai -400703.

If anyone has any objection to the registration of Konkan Pradeshik Paksh they may send their Objection with reasons thereof, to the Secretary (Political Party) Election Commission of India, Nirvachan Sadan, Ashoka Road, New Delhi-110 001 within 30 days of the publication of this notice.

Borivali West Branch (0092) Kailash Kutir, Plot B, Maharashtra Nagar, Off L.T. Road, Borivali (W), Mumbai- 400 092 Tel No. 022-28903869/70/71 Emai Id:- Bom92@mahabank.co.in

Head Office:- LOKMANGAL, 1501, SHIVAJI NAGAR, PUNE-5

POSSESSION NOTICE (For Immoveable property) [Rule 8 (I)]

WHEREAS The undersigned being the Authorized Officer of Bank of Maharashtra under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) of the said Act read with rule 3 of the Security Interest (Enforcement Rules 2002 has issued a demand notice dated 7th March 2024 under Section 13 (2) of the said Act and called upon you Mr. Rakesh Kumar Singh to repay the amount mentioned in the said notice being Rs.64,32,432/- plus unapplied interest within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower mentioned hereinabove having failed to repay the outstanding amount Notice is hereby given to the Borrower and Guarantors mentioned hereinabove in particular and to the public in general that the Authorised Officer of Bank of Maharashtra has taken possession of the properties described herein below in terms of the powers vested under the provisions of Section 13(4) of the said Act on this 13th May 2024.

The Borrower in particular, Guarantor and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the aforesaid property will be subject to the charge of the Bank of Maharashtra for an amount as mentioned above The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immoveable Property:

Flat No.901,9th floor, A-Wing, Kavya Hill View CHSL, Anand Nagar, Boriwade Ghodbunder Road, Thane-400615. Admeasuring 422.00 Sq. Ft. Carpet Area owned by Mr. Rakesh Kumar Singh

Authorised Officer & Chief Manager Date : 13.05.2024 Bank Of Maharashtra Place: Thane

Ideas Create, Values Protect

Consolidated financial results for the guarter and year ended 31 March 2024

(₹ in Crores)

			Quarter Ended	Year Ended		
	Particulars	March 31 , 2024 (Audited)	December 31,2023 (Reviewed)	March 31 , 2023 (Audited)	March 31 , 2024 (Audited)	March 31,2023 (Audited)
1	Total income from operations	3,026.62	2,414.55	3,027.03	9,601.57	8,632.58
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	217.89	89.16	148.49	437.39	384.72
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	217.89	89.16	148.49	437.39	384.72
4	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	203.08	152.28	172.11	528.04	405.55
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	332.32	138.44	174.41	673.94	424.13
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	89.89	89.89	89.84	89.89	89.84
7	Reserves (excluding Revaluation Reserves)				4,335.66	6,277.43
8	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)					
	- Basic (Not annualised for quarters)	1.88	1.39	1.66	4.68	3.83
	- Diluted (Not annualised for quarters)	1,88	1.39	1,66	4.68	3.83

- The above is an extract of the detailed format of quarter and year ended consolidated financial results filed with Stock Exchanges under Regulations 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of consolidated financial results are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com and w.nseindia.com) and the Company's website (www.edelweissfin.com)
- The consolidated financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') and its subsidiaries and trusts (together referred as 'Group') for the quarter and year ended 31 March 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on
- The consolidated financial results of the Company for the quarter and year ended 31 March 2024 have been subjected to audit by the Statutory Auditors of the Company and the auditors have issued an unmodified audit report

Standalone financial results for the quarter and year ended 31 March 2024

(₹ in Crores)

			Quarter Ended		Year E	nded
	Particulars	March 31 , 2024 (Audited)	December 31,2023 (Reviewed)	March 31 , 2023 (Audited)	March 31 , 2024 (Audited)	March 31,2023 (Audited)
	Total income from operations	800.43	(140.67)	2,453.92	1,027.68	3,088.69
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	681.88	(257.08)	2,271.44	515.53	2,314.64
}	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	681.88	(257.08)	2,271.44	515.53	2,314.64
	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	731.54	(195.01)	2,305.40	695.21	2,388.23
i	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	731.11	(195.01)	2,305.43	694.78	2,388.26
;	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	89.89	89.89	89.84	89.89	89.84
	Reserves (excluding Revaluation Reserves)				5,372.96	7,165.42
;	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)					
	- Basic (Not annualised for quarters)	8.13	(2.17)	25.27	7.73	26.59
	- Diluted (Not annualised for quarters)	8.12	(2.17)	25.26	7.72	26.59

Notes:

- The above is an extract of the detailed format of guarter and year ended standalone financial results filed with Stock Exchanges under Regulations 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone financial results are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.edelweissfin.com).
- The standalone financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') for the quarter and year ended 31 March 2024 have been reviewed and recommended by
- the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 14 May 2024. The standalone financial results of the Company for the quarter and year ended 31 March 2024 have been subjected to audit by the Statutory Auditors of the Company and the auditors have

On behalf of the Board of Directors

Chairman

Rashesh Shah

14 May 2024

issued an unmodified audit report.



Edelweiss Financial Services Limited CIN: L99999MH1995PLC094641, Regd. Office: Edelweiss House, Off. CST Road, Kalina, Mumbai - 400 098 Tel: +91-22-4079 5199 Website: www.edelweissfin.com